

NOTICE
NAME OF THE COMPANY: TATA STEEL LIMITED
REGD OFFICE: BOMBAY HOUSE, 24 HORN MOUNT STREET, FORT, MUMBAI-400001
Notice is hereby given that the certificate(s) for the under mentioned securities have been lost / mislaid and the holder(s) of the said securities / applicant(s) has/have applied to the company to issue duplicate certificate(s).

PRECISION CONTAINERS LIMITED
Regd.office:- Madhav Niwas CHSL, Flat No. B-1, 1st floor, Natakwala Lane, opp. S.V. Road, Borivali (West), Mumbai - 400092.
Tel: 28069097 CIN NO L28920MH1981PLCO23972
Email: precision_bom@rediffmail.com Website: www.precisioncontainersurltd.com

ZONAL SASTRA CENTRE, MUMBAI
181-A-1, 18th Floor, 'E' wing, Maker Tower, Cuffe Parade, Mumbai - 400 005
Tel :- 022-41027300 , 41027305-24
e-mail :- zs8356@pnb.co.in

PUBLIC NOTICE
Notice is here by given to public at Large about the below mentioned property, situated at Division Dist Thane, Sub Division TalukaKalyan, Village Chikghar, within limits of Kalyan Dombivli Municipal Corporation, details are as follows;
Sr. No. 1, Hissa No. 15, Area (H-R-P) 4/1, 1110, Land owner name Ms. Saideep Construction

MAHAGENCO E-Tender Notice
Chandrapur Super Thermal Power Station MAHAGENCO invites Proposals from reputed and experienced Companies to Participate in the Competitive bidding Process to following Tenders.
Tender NO(Rfx No) / Description / Estimated Cost in Rs.
3000019689/Procurement of spare 'Cast Resin Dry Type Transformers (CRTs) of different ratings for Unit-8&9, CSTPS Chandrapur/Rs. 47958507/-

NOTICE
NOTICE is hereby given that we are investigating the title of Our Church of our Lady of Health (Vicar of Church), situate at Yari Road, Versova, Andheri (West), Mumbai-400 061 in respect of the property more particularly described in the Schedule hereunder written.
All persons having any claim or interest against or to the said property or any part thereof by way of sale, assignment, mortgage, trust, lien, gift, charge, possession, inheritance, lease, tenancy, maintenance, easement or otherwise whatsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned within 14 days from the date of publication hereof failing which the claim, if any, shall be considered as waived.

PUBLIC NOTICE
In terms of RBI Master Circular no. DBR No. CID/BC/22/20.16.003/2015-16 dated July 01, 2015 a meeting of Review Committee for Declaration of Willful Defaulters held on 19.03.2020. The Review Committee chaired by the MD & CEO of the Bank and the Directors of the Banks as members, after due consideration declared that the below mentioned Borrowers/Directors/Guarantors/Partners/Proprietors (as the case may be) as Willful Defaulters.
1. M/s Jai Mahalaxmi Ispat India Pvt Ltd

AIMCO PESTICIDES LIMITED
CIN : L24210MH1987PLC044362
Regd. Office: B-1/1, MIDC Industrial Area, Lote Parsurham, Village: Awashi Taluka: Khed, District: Ratnagiri, Maharashtra 415 707.
Tel: +91-22-67604000 Fax: +91-22-67604060/70
Email: aimco@aimcopesticides.com Website: www.aimcopesticides.com
NOTICE
NOTICE is hereby given that, pursuant to the Regulation 29, read with Regulation 47 and other applicable regulation(s) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, June 25, 2021 at the Corporate Office of the Company inter-alia to consider and approve:

NOTICE
THE SCHEDULE ABOVE REFERRED TO
All that piece and parcel of land or ground along with structures standing thereon lying, being and situate at Yari Road, Versova, Andheri (West), Mumbai-400 061 in Village Versova, Taluka Andheri, Mumbai Suburban District bearing CTS No. 1269 admeasuring 3263.2 sq. mtrs. and CTS No. 1270 admeasuring 9246.8 sq. mtrs. and having corresponding Survey Nos. as under :-
SR. NO. SURVEY NOS. HISSA NOS. CTS NOS.
1 6 1 1269
2 7 - 1270

PUBLIC NOTICE
2. M/s Samstar
3. M/s Samstar
4. M/s Shloagam Agro Pvt. Ltd
5. M/s Shree Siddhivinayak Group
6. M/s Unix Connections Pvt Ltd
7. M/s Paras Foundry
8. M/s Poona Sweets

SBI भारतीय स्टेट बैंक State Bank of India
Retail Assets Centralised Processing Center, 1st Floor, Ashok Silk Mills Compound, LBS Marg, Ghatkopar (West), Mumbai-400086.
POSSESSION NOTICE
[See Rule 8(1)] [for immovable Property]
Whereas, The undersigned being the Authorised officer of the State Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 10/01/2019 calling upon the Borrower to MR. SUBRAMANIAM A KRISHNA & MS. AMUDHA S KRISHNA repay the amount mentioned in the notices aggregating Rs. 72,68,984/- (Rs. Seventy Two Lakhs Sixty Eight Thousand Nine Hundred Eighty Four Only) as on 10/01/2019 with further interest, Cost, Charges, etc. within 60 days from the date of receipt of the said notice.

GREATER BANK
Stressed Accounts Department : GBCB House, 89, 1st Floor, Bhuleshwar, Mumbai - 400 002.
Tel: +91-22-61285700 / 61285713 / 61285729 Fax: 91-22-61285714 / www.greaterbank.com
Ref No. : GBCB/REC/SAD/RG/753/2021 Date : 21.05.2021
1. Mr. Mohanlal H. Dangi (Principal Borrower)
2. Mrs. Lilabai Mohanlal Dangi (Co-Borrower)

CABOT CABOT INDIA LIMITED
Regd. Office : Kesar Solitaire, 12th Floor, Plot No. 5, Sector No. 19, Palm Beach Road, Sanpada, Navi Mumbai 400705.
CIN: U21098MH1962PLC012488
NOTICE TO MEMBERS
Notice is hereby given to the members of the Company, that pursuant to Section 110 of the Companies Act, 2013, read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, it is proposed to transact business as mentioned in the notice of the postal ballot, through postal ballot which includes voting through electronic means. The notice of the postal ballot has been placed on the notice board of the Company at its registered office located at Kesar Solitaire, 12th Floor, Plot No. 5, Sector No. 19, Palm Beach Road, Sanpada, Thane Maharashtra 400705, pursuant to Rule 22(3) of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the following information is published:

GREATER BANK
We are thus a secured creditor under the Agreement(s)/ Documents(s) executed by you in our Bank's favour.
2. It is observed that the operations and the conduct of the above mentioned credit facility / financial assistance have become irregular and in view of this, your account in respect of the above mentioned secured debt is classified by the bank as "Non Performing Assets" in accordance with the directions or under guidelines relation to asset classifications issued by the Reserve Bank of India.
3. As on 21.05.2021 your liabilities to the Bank under the above said TL - Imm Property Comp Loan facility / financial assistance is Rs. 21,92,639.00 and interest there on @14.00% p.a. and other charges still pending from you.
Particulars Account Number Principal Interest Total Outstanding
TL - Imm Property Comp Loan 30207410272 20,58,513.00 1,34,126.00 21,92,639.00
Total 20,58,513.00 1,34,126.00 21,92,639.00

CABOT
Postal Ballot received from members or electronic votes cast beyond the time and date mentioned in s. no. 3, will not be valid and voting whether by post or electronic means shall not be allowed beyond the time and date mentioned in s. no. 3.
A person, whose name appears in the register of Members/ Beneficial owners as on the cut-off date i.e. June 04, 2021, shall only be entitled to vote through postal ballot which includes voting through electronic means. A person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purposes only.
The Scrutinizer will submit the final report to any Director and Company Secretary of the Company after completion of scrutiny and the result of voting by Postal Ballot will be announced by any Director or Company Secretary of the Company duly authorized, on or before July 20, 2021, and will be displayed on the website of the CDSE, www.evotingindia.com, and at registered office of the Company at Kesar Solitaire, 12th Floor, Plot No. 19, Palm Beach Road, Sanpada, Thane, 400705, Maharashtra, India, on the said date. The result of the Postal Ballot will also be published in the newspapers.
Members who have not received postal ballots forms may apply to the Company or the Registrar and Transfer Agent (RTA), Link Intime India Private Limited having registered office address at C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083 by writing an email at rnt.helpdesk@linkintime.co.in and obtain a duplicate copy thereof. This communication and the notice of the meeting is available at www.evotingindia.com
For any grievances in connection with the voting by Postal Ballot or voting by electronic means, the members can contact RTA at the address given herein above or the Company Secretary at Cabot India Limited, Kesar Solitaire, 12th Floor, Plot No. 5, Sector No. 19, Palm Beach Road, Sanpada, Navi Mumbai, Maharashtra 400705, email id: amrita.tiwari@cabotcorp.com and Phone No. 022-61791124.
By the Order of the Board For Cabot India Limited
Amrita Tiwari
Company Secretary
Membership No. A25428
Address: Kesar Solitaire, 12th Floor, Plot No. 5, Sector - 19, Sanpada, Navi Mumbai - 400705, Maharashtra

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION
(A Government of Maharashtra Undertaking)
NOTICE
(u/s 115 with sec 40 (3) (d) of MR & TP Act)
No. MIDC/ILP/C65887/2021
Whereas, Maharashtra Logistic Park Policy 2018 has been published by Government In Industries, Energy and Labour Department vide its Notification No. म. औ. धो - १९९६/प्र. क्र. २२१/उद्योग-२ दिनांक १४ फेब्रुवारी २०१८ (Herein referred as the said Policy);
And whereas as per said policy, Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) is declared as the Special Planning Authority for the development of Integrated Logistics Parks across the State;
And whereas, as per section 43 (18) of Maharashtra Industrial Development Act, 1961. That subject to the general or specific directions of the State Government, the Corporation may by notification in the Official Gazette, notify any industrial area as the 'Integrated Industrial Area' and upon such notification, the Corporation shall become the Special Planning Authority for such 'Integrated Industrial Area' under the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.
And whereas, vide its, Notification No. IDC 2020/C.R. 405 IND-14 dated 23rd December 2020 of Industries, Energy & Labour Department, Government of Maharashtra declared 23.76 Ha area of Village Ajiwali, Tal: Khalapur, Dist. Raigad to be an Industrial Area under clause (g) of section 2 of Maharashtra Industrial Development Act 1961:
And whereas Government of Maharashtra has decided to implement the scheme of developing Integrated Logistic Parks on the land admeasuring at least 5 Acres (2a) and having minimum 15 MTR wide access, in accordance with the regulation no.18.5(A) in revised development control regulations of MIDC approved as per Urban Development, GOI notification no. TPS-1818/UR/13/CR-105/18/UD-13 Dated 13/06/2018.
And whereas, M/s. INDRAN & IKSHITA LOGISTICS PARK PVT LTD. made an application requesting Maharashtra Industrial Development Corporation to approve the Proposed Draft Master Plan of notified Integrated Industrial area (Logistic Park) in Village Ajiwali, Tal: Khalapur, Dist. Raigad.
And whereas, as provided in Section 115 of the Maharashtra Regional Town Planning Act, 1966, as modified u/s 40(3)(d) It is necessary to publish the Draft Master Plan for inviting suggestions and objections from the citizens
Therefore, Maharashtra Industrial Development Corporation hereby publishes Notice u/s 115 read with 40(3)(d) of the MR&TP Act in Government Gazette for Draft Master Plan for inviting suggestions/objection from citizen. The copy of this notice and proposed Draft Master Plan of notified Integrated Industrial area (Logistic Park) shall form part of this notice. The notice is made available on the Website of MIDC i.e www.midcindia.org. The proposed Draft Master Plan of the Notified Integrated Industrial area (Logistic Park) is kept open for citizen's inspection during office hours at the following office:
Office of the Chief Planner, Maharashtra Industrial Development Corporation, Udyog Sarathi, Mahakal Caves Road, Andheri (E), Mumbai-400093
Suggestions/objections if any in Writing shall be submitted to the office of the Chief Planner of Maharashtra Industrial Development Corporation. Udyog Sarathi, Mahakal Caves Road, Andheri (E), Mumbai - 400093 within the period of 30 days from the date of publication of the Notice in Maharashtra Government Gazette. Suggestions/objections received within stipulated Period of 30 days from the date publication of the Notice in Maharashtra Government Gazette shall only be considered after considering the suggestions/objections received; the draft master plan shall be submitted to the Government for approval.
Chief Planner Maharashtra Industrial Development Corporation
Mumbai: 93 Date: 16.06.2021

ZODIAC CLOTHING COMPANY LIMITED
CIN: L17100MH1984PLC033143
Regd. Office: Nylco House, 254, D-2, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400030
Tel: 6667 7000 Fax: 6667 7279, Website: www.zodiaconline.com
Email id: contactus@zodiacnlcm.com
NOTICE
Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)
This Notice is published pursuant to the provisions of Sections 124 and 125 of the Companies Act, 2013 and Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (IEPF Rules') as amended from time to time. The Final Dividend declared during the Financial Year 2013-14, which has remained unclaimed for a period of seven years will be credited to the Investor Education & Protection Fund (IEPF) on or before 18th October, 2021.
In terms of provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013, read with the IEPF rules, the shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more shall be transferred by the Company to IEPF. The Company has uploaded the details of the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF including their folio number or DP ID and client ID and number of shares due for transfer to the DEMAT account of IEPF authority on its website viz. www.zodiaconline.com under the Investor Relations section.
The concerned shareholders are requested to verify the details of the shares liable to be transferred to the IEPF and to make an application to the Company/Registrar with a request for claiming their unpaid/unclaimed dividend amount(s) on or before 18th September, 2021. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders before 18th September, 2021, the Company shall with a view to comply with the requirements of the IEPF rules, initiate the process to transfer the shares to the DEMAT account of the IEPF authority.
It may be noted that no claim shall lie against the Company in respect of the unclaimed dividend and shares transferred to the IEPF pursuant to the IEPF rules. The shareholders can claim both the unclaimed dividend and the shares transferred to the DEMAT account of IEPF authority, including all benefits accruing on such shares, if any, by making an online application to the IEPF Authority details of which are available at www.mca.gov.in.
In case of any queries / clarifications, the shareholders may contact the Company's Registrar and Share Transfer agents, KFin Technologies Pvt. Ltd, Unit: Zodiac Clothing Company Limited, Selenium Tower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032, Telangana, Email id einward.ris@kfintech.com Toll free number - 1-800-309-4001 Website: https://www.kfintech.com and/or https://ris.kfintech.com/.
For Zodiac Clothing Company Limited
Kumar Iyer
Company Secretary
Membership No.: A9600
Place: Mumbai Date : 16th June, 2021

SLUM REHABILITATION AUTHORITY
Sr.No.: SRA/Uji/14(1)/Public Notice/2021/SRA/DYCOL/OW/2021/21905 Date: 15/06/2021
PUBLIC NOTICE
Notice Under the Provision to Sub Section (1) of Section 14 of The Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance & Redevelopment) Act, 1971.
WHEREAS this Public Notice is published for the information to the land owner / any interested persons in the land in village of Mumbai Suburban District mentioned in column 2, CTS No. mentioned in column 3, area per government in column 4 in the name of land owners mentioned in column 5 as per government record in table given below. The occupants / hutment dwellers have formed Co-Operative Housing Society (Proposed) mentioned in column 6 in table given below and have submitted the Proposal for land acquisition under the Provisions of Section 14 (1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance & Redevelopment) Act, 1971 to implement the scheme of Slum Rehabilitation in respect of the property described below.
Village: Kanjur, Taluka-Kurla CTS No.: 392
Sr. No. Village & Taluka Name, C.T.S. No., Area As Per Card In Sq.Mtrs., Area to be Acquired in Sq.Mtrs., Name of the Owner/ Im/Malaka/ As per 7/12, Society Name

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA
No. Dy.Ch.E./SP/1385/P&D/e-Tender No. 04/Notice No. 04, 2021-2022
E-Tender Notice
Department Chief Engineer (Sewerage Project)
Sub Department Dy.Ch.Eng. (Sewerage Project) P&D
Tender No. Dy.Ch.E./S.P./04/P&D/e-tender 2021-2022
Bid No. 7100212445
Subject Providing & laying 600 mm, 900 mm dia RCNP 3 class pipe sewer line and 1200 mm dia RCNP 4 class pipe sewer line at Lallubhai Park, Juhu Millennium Club, Vileparle (W) in K/W ward.
Tender Sale From 17.06.2021 after 11.00 hrs. To 23.06.2021 upto 14.00 hrs.
MCGM's office http://portal.mcgm.gov.in
For any information in connection with this tender notice you may contact A.O.(S.P.)P&D
a. Name Shri Milind Topkar, A.O.(S.P.)P&D
b. Office Telephone No. 022 24957813
c. Mobile No. 9867828590
d. e-mail ID dychesp_pnd@rediffmail.com
Sd/- Shri S. H. Rathod Dy.Ch.Eng. (Sewerage Project) P&D (i/c)
PRO/531/ADV/2021-22 Avoid Self Medication

PUBLIC NOTICE
I am concerned for my Client viz.- CHARIKOP KANDIVALI EKTA NAGAR CHSL. (SOCIETY) under instructions of whom I state herein & reply to the Public Notice dated 12/06/2021 issued by Vijay Kamal Properties Pvt. Ltd. (erstwhile Developer). The said Public Notice issued by erstwhile Developer is false, misleading with mala fide intention & ulterior motive to defame my Client & its committee members. Owing to defaults & failures of the Erstwhile Developer for last 16 years all Development rights and contracts between my Client & erstwhile Developer including RERA Registration have been terminated pursuant to the Special General Body Meeting dated 14/08/2019. The termination by my Client has been brought on record of the Hon'ble Court, Bombay and vide Order dated 27/08/2019, my Client was allowed to appoint new developer. Pursuant to the Annual General Body Meeting dated 21/03/2021, tender is issued by my Client calling for appointment of new developer in respect of an 8406.80 sq. mtr. Society plot leased by MHADA. It is made clear that the project stands abandoned by erstwhile Developer & that my Client is in peaceful possession & occupation of the society plot. Arbitration proceedings filed u/s 9 of Arbitration Act being petition No. 1596/2019 is pending & there is no adverse order till date. Details have been provided in the tender including pending litigation. The public at large are put to notice that any activities undertaken by erstwhile Developer including but not limited to selling of units, raising of money &/or creating third party rights (save & except accepted by my Client) all financial transactions is solely done by the erstwhile Developer at his sole risk, costs & consequences & any person or anybody neither should negotiate or deal with or enter into any sort of understanding with erstwhile Developer in respect of the Society & if so done will be at their own risks & consequences. My Client is neither responsible nor liable in any manner for any act of erstwhile Developer &/or any one claiming through them. It is humbly requested to people at large to consider the Tender & show interest for the betterment of members of my Client who are suffering for last 16 years.
Sd/- ADVOCATE V. P. SHASTRI, Advocate, High Court MOBILE: 9819819321
Place: Mumbai, Date: 17/6/2021

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION
NOTICE
(u/s 115 with sec 40 (3) (d) of MR & TP Act)
No. MIDC/ILP/C65887/2021
Whereas, Maharashtra Logistic Park Policy 2018 has been published by Government In Industries, Energy and Labour Department vide its Notification No. म. औ. धो - १९९६/प्र. क्र. २२१/उद्योग-२ दिनांक १४ फेब्रुवारी २०१८ (Herein referred as the said Policy);
And whereas as per said policy, Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) is declared as the Special Planning Authority for the development of Integrated Logistics Parks across the State;
And whereas, as per section 43 (18) of Maharashtra Industrial Development Act, 1961. That subject to the general or specific directions of the State Government, the Corporation may by notification in the Official Gazette, notify any industrial area as the 'Integrated Industrial Area' and upon such notification, the Corporation shall become the Special Planning Authority for such 'Integrated Industrial Area' under the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.
And whereas, vide its, Notification No. IDC 2020/C.R. 405 IND-14 dated 23rd December 2020 of Industries, Energy & Labour Department, Government of Maharashtra declared 23.76 Ha area of Village Ajiwali, Tal: Khalapur, Dist. Raigad to be an Industrial Area under clause (g) of section 2 of Maharashtra Industrial Development Act 1961:
And whereas Government of Maharashtra has decided to implement the scheme of developing Integrated Logistic Parks on the land admeasuring at least 5 Acres (2a) and having minimum 15 MTR wide access, in accordance with the regulation no.18.5(A) in revised development control regulations of MIDC approved as per Urban Development, GOI notification no. TPS-1818/UR/13/CR-105/18/UD-13 Dated 13/06/2018.
And whereas, M/s. INDRAN & IKSHITA LOGISTICS PARK PVT LTD. made an application requesting Maharashtra Industrial Development Corporation to approve the Proposed Draft Master Plan of notified Integrated Industrial area (Logistic Park) in Village Ajiwali, Tal: Khalapur, Dist. Raigad.
And whereas, as provided in Section 115 of the Maharashtra Regional Town Planning Act, 1966, as modified u/s 40(3)(d) It is necessary to publish the Draft Master Plan for inviting suggestions and objections from the citizens
Therefore, Maharashtra Industrial Development Corporation hereby publishes Notice u/s 115 read with 40(3)(d) of the MR&TP Act in Government Gazette for Draft Master Plan for inviting suggestions/objection from citizen. The copy of this notice and proposed Draft Master Plan of notified Integrated Industrial area (Logistic Park) shall form part of this notice. The notice is made available on the Website of MIDC i.e www.midcindia.org. The proposed Draft Master Plan of the Notified Integrated Industrial area (Logistic Park) is kept open for citizen's inspection during office hours at the following office:
Office of the Chief Planner, Maharashtra Industrial Development Corporation, Udyog Sarathi, Mahakal Caves Road, Andheri (E), Mumbai-400093
Suggestions/objections if any in Writing shall be submitted to the office of the Chief Planner of Maharashtra Industrial Development Corporation. Udyog Sarathi, Mahakal Caves Road, Andheri (E), Mumbai - 400093 within the period of 30 days from the date of publication of the Notice in Maharashtra Government Gazette. Suggestions/objections received within stipulated Period of 30 days from the date publication of the Notice in Maharashtra Government Gazette shall only be considered after considering the suggestions/objections received; the draft master plan shall be submitted to the Government for approval.
Chief Planner Maharashtra Industrial Development Corporation
Mumbai: 93 Date: 16.06.2021

SLUM REHABILITATION AUTHORITY
Sr.No.: SRA/Uji/14(1)/Public Notice/2021/SRA/DYCOL/OW/2021/21905 Date: 15/06/2021
PUBLIC NOTICE
Notice Under the Provision to Sub Section (1) of Section 14 of The Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance & Redevelopment) Act, 1971.
WHEREAS this Public Notice is published for the information to the land owner / any interested persons in the land in village of Mumbai Suburban District mentioned in column 2, CTS No. mentioned in column 3, area per government in column 4 in the name of land owners mentioned in column 5 as per government record in table given below. The occupants / hutment dwellers have formed Co-Operative Housing Society (Proposed) mentioned in column 6 in table given below and have submitted the Proposal for land acquisition under the Provisions of Section 14 (1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance & Redevelopment) Act, 1971 to implement the scheme of Slum Rehabilitation in respect of the property described below.
Village: Kanjur, Taluka-Kurla CTS No.: 392
Sr. No. Village & Taluka Name, C.T.S. No., Area As Per Card In Sq.Mtrs., Area to be Acquired in Sq.Mtrs., Name of the Owner/ Im/Malaka/ As per 7/12, Society Name

GREATER BANK The Greater Bombay Co-operative Bank Limited

सं. क्र. जीबीसीबी/आईसी/एसएडी/आरसी/७४३१/२०११ दिनांक: ०४.०५.२०११
१. श्री. दिनेश रामजीभाई भागुनाली (मुख्य कर्जदार)
२. सौ. सरस्वती रामजीभाई भागुनाली (सह-कर्जदार)
३. श्री. राजेश रामजीभाई भागुनाली (हमीदार)

१. श्री. दिनेश रामजीभाई भागुनाली (मुख्य कर्जदार)
२. सौ. सरस्वती रामजीभाई भागुनाली (सह-कर्जदार)
३. श्री. राजेश रामजीभाई भागुनाली (हमीदार)

विषय : तुमचे प्रेटर बाँचे को-ऑप बँक लि., अंधेरी शाखेतील गहाण कर्ज खाते क्र. ३०२७९५१०५०

सिक्वुरिटाइजेशन अँड रिस्कन्ट्रान ऑफ फायनान्सिअल असेट्स अँड एफकोसमेंट अँड सिक्वुरिटी इंस्ट्रुमेंट अँड, २००१ (५४ वन २००१) (इंग्रानर उड्डेण "सर अँड") च्या कलम १३(२) अन्वये ताराह हितसंबंधाच्या अंमलबजावणीसाठी सूचना

१. बँकेने तुम्हाला गहाण कर्ज सुविधा दिली, बँकेने मंजूर केलेले सर वित्तीय सहाय्य खाली दर्शवल्याप्रमाणे हा कर्जासाठी गहाण कर्जाच्या माध्यमातून प्रथम भार म्हणून बँकेच्या नावात तुम्ही केलेल्या विविध तारण करारानेद्वारे स्थावर तारणांनी विसर सुविधा केली होते.

Table with 2 columns: सुविधा, रक्कम (₹.)

आमच्या बँकेच्या नावात तुम्ही केलेल्या करार/दस्तावेजांतून अशातील आम्ही तारणी धनको आहेत.

२. असे निर्दोषता आले आहे की, वरील पत्र सुविधा/वित्तीय सहाय्याने चलनवान आणि वर्तन अनियमित झाले आहे आणि ते लक्षात घेता, रिस्क बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मना घणीकरणा संस्थातील मार्गदर्शक तत्वे किंवा निर्देशानुसार वरील तारण कर्जाच्या संस्थातील मुद्रक्या छायापत्रे यांसारक्या बँकेने "नॉन परफॉर्मिंग असेट्स" असे केले.

Table with 5 columns: सुविधा, खाते क्रमांक, मुद्दम, व्याज, एकूण धक्काबाकी

४. म्हणून बँक याने सर अँडच्या कलम १३(२) अन्वये ही सूचना जारी करून तुम्हाला सर अँडच्या कलम ३४ अंतर्गतच्या तरतुदीनुसार कोणत्याही न्यायालयाने कोणत्याही व्याजेत असता तरीही हा सूचनेच्या तारखेपासून साठ दिवसांत येथे वर वर्तन केलेले बँक प्रती असलेले तुमचे संपूर्ण वित्तीय स्वातंत्र्य तुम्ही प्रदान करण्याच्या प्रत्यक्ष तारखेपर्यंत पुढील व्याजासह चुकते करण्यास सांगण्याचे वर, कर्तृ कल्याण, तारणी धनको हा नात्याने बँक सर अँडच्या कलम १३च्या पोट-कलम ४ अंतर्गत त्यांना प्राप्त असलेले आणि सर अँडच्या अन्य प्रयोग्य तरतुदीन्वये असलेले कोणतेही किंवा सर्व अधिकार वापरते.

५. तुम्हाला ही सूचना देतील देण्यात येते की, सर अँडच्या कलम १३च्या पोट-कलम १३ च्या बाबतीत तुम्ही बँकेकडून लेखी मंती मिळवल्या नंतर बँकेकडे भागदान असलेल्या वरील तारण मत्ताने भाडेपट्टा किंवा अभिहस्ताने किंवा विक्री द्वारे हस्तांतरण करणार नाहीत.

६. येथे हे सांगण्याची आवश्यकता नाही की, सर अँडच्या कलम ३७ च्या तरतुदीनुसार ही सूचना काढण्याच्या अन्य कोणत्याही प्रयोग्य तरतुदीन्वये आवश्यक असल्यास अन्य कायदा किंवा कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याच्या/चाहू ठेवण्याच्या बँकेला अधिकारता बाधा येऊ न देता देण्यात येईल.

दी प्रेटर बाँचे को-ऑपरेटिव्ह बँक साठी सही/- प्राधिकृत अधिकारी

जाहीर सूचना
भाग जनतेला यादी सूचना देण्यात येते की, माझे तारण २०.०५.१९७१ रोजीच्या नोंदीची क्र. कोओप/एसएसी/१९६४ वन १९७१ अन्वये महापट्टा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड हे स्वः पूर्विकासाच्या योजने अंतर्गत याबाबतीत परिशिष्टाध्ये लिखित अधिक तपशीलवारपणे नमुद मिळकतीवर स्थित सोसायटी इमालतीचा स्वः पूर्विाकास करण्यास इच्छुक आहेत.

एमको पेस्टिसाइड्स लिमिटेड
सौभाग्यवत : एल२०११ ०५एचएच२०११एच२०११
नों. कार्यालय : वी-१/१, एमआयटी इन्स्ट्रुमेंट एरिया, लोरे प्लव्हात, गाव - आक्वरी, तालुका घेंड, जिल्हा - रत्नागिरी, महाराष्ट्र : ४१५ ७७७.
दूर : +९१-२२-६७०४०००, फॅक्स : +९१-२२-६७०४०४०/७०
ईमेल : aimco@aimcopesticides.com, संकेतस्थळ : www.aimcopesticides.com

The spirit of Mumbai is now 93 years old!
FREE PRESS
www.freepressjournal.in

जिंदाल ड्रिलिंग अँड इंडस्ट्रिज लिमिटेड
(बी. पी. जिंदाल ग्रुप कंपनी)
नोंदणीकृत कार्यालय : पाईप नगर, गाव सुकेली, एन. एच. १७, बी.के.जे. रोड, तालुका रोहा, जिह्वा रणवड - ४०२१२६, महाराष्ट्र
सौभाग्यवत : एल२०११एमएच१९८७पीएलसी२३३९३३
फोन : ०२१९४-२३८५११, वेबसाईट : www.jindal.com
ईमेल : secretarial@jindaldrilling.in

बीडीएच इंडस्ट्रीज लिमिटेड
नों. कार्यालय : नगर बाण, आकुरणी रोड, कांठिपली (पूर्व), मुंबई-४०० १०१.
दूर. क्र. ०२२-६५५१२३४२ फॅक्स क्र. ०२२-२८८६८३४९ ईमेल investors@bdhind.com
वेबसाईट : www.bdhind.com सौभाग्यवत : एल२०११०५एमएच१९९०पीएलसी५९२१९१

सिडको
नों. कार्यालय : नगर बाण, आकुरणी रोड, कांठिपली (पूर्व), मुंबई-४०० १०१.
दूर. क्र. ०२२-६५५१२३४२ फॅक्स क्र. ०२२-२८८६८३४९ ईमेल investors@bdhind.com
वेबसाईट : www.bdhind.com सौभाग्यवत : एल२०११०५एमएच१९९०पीएलसी५९२१९१

सिडको
गाहरीचे वित्तपत्रक

बोली मागवणारी सूचना
नवी मुंबई येथील रवाळे रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स आणि ठाणे-तुर्भे-नेरळ-वाशी (टीटीएनव्ही) रेल कॉरिडोर वरील फोरकोर्ट एरिया साठी सफाई, झाडलोट आणि स्वच्छता सेवा

सिडको ऑफ महाराष्ट्र लिमिटेड कडून ई-निविदा प्रक्रियेमार्फत खालील कामांसाठी रेल्वे स्थानक, बंदरे, विमानतळ, बस टर्मिनस, पब्लिक सेक्टर युनिट्स (पीएसयू), मान्यताप्राप्त सरकारी हॉस्पिटल्स, मेट्रो स्टेशन्स, सार्वजनिक क्षेत्रातील बिल्डिंग्स आणि अन्य शासकीय/निम-शासकीय विभाग ३. टिकाणी हाऊसकिंगपॅन, ४. निविदा प्रक्रिया शुल्क : रु. ५,९००/- (रुपये धरून हजार नऊशे मात्र) (विना परतवा) (१८% जीएसटी धरून) (५,०००/- बोली किंमत - १८% जीएसटी साठी ९००/-)

सुपर-टेन्डिंग इंजिनियर (टीपी - III)
सिडको लि.
दिवस/वसंत/१/५/२०११-१२

महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड
(बी. पी. जिंदाल ग्रुप कंपनी)
नोंदणीकृत कार्यालय : पाईप नगर, गाव सुकेली, एन. एच. १७, बी.के.जे. रोड, तालुका रोहा, जिह्वा रणवड - ४०२१२६ महाराष्ट्र
सौभाग्यवत : एल२०११एमएच१९८७पीएलसी२३३९३३
फोन : ०२१९४-२३८५११, वेबसाईट : www.jindal.com
ईमेल : secretarial@mahaseam.com

इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडाकडे कंपनीच्या इक्विटी शेअर्सचे हस्तांतर
सदर सूचना ही कंपनी अधिनियम, २०१३ सहाचा निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे अधिपतित वेळोवेळी सुधारित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अंर्धीरटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) रुल २०१६ ("रुलस") अनुसार प्रकाशित करण्यात येत आहे.

इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडाकडे कंपनीच्या इक्विटी शेअर्सचे हस्तांतर
सदर सूचना ही कंपनी अधिनियम, २०१३ सहाचा निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे अधिपतित वेळोवेळी सुधारित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अंर्धीरटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) रुल २०१६ ("रुलस") अनुसार प्रकाशित करण्यात येत आहे.

महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड करिता सही/-
सौभाग्यवत
१६ जून, २०११

ईएमआय ट्रान्समिशन लिमिटेड (परिसरमापनातील)
नों. कार्यालय: सेंट पॉइंट, १०१, १ ला मजला, डॉ. बी. ए. रोड, परेल, मुंबई-११
ई-लिवाव
इन्सॉल्वन्सी अँड बँक्रेप्टसी कोड, २०१६ अन्वये मतेची विक्री
ई-लिवावची तारीख वेळ: २२ जून, २०११
दु. २.०० ते दु. ३.०० (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अर्मायंदित विस्तारास)

जाहीर सूचना
याद्वारे जनतेला जाहीर सूचना देण्यात येते की, आम्हचे अशील सी. रतनने प्रेमजी पटेल यांच्या मालकीच्या गाव बोविवली, तालुका बोविवली, मुंबई उपनगर जिल्हाच्या सीटीएस क्र. ६७५ आणि गाव एकसारचा सीटीएस क्र. २६३ आणि २८३१ धारक प्लॉट क्र. बी-११०१, ११वा मजला, बी विंग, मोजमापित ४५.८ चौ.फूट चढई क्षेत्र, लक्ष्मी छाया को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, दीपक हॉटेल वर, बोविवली (पश्चिम), मुंबई ४०० ०१२ चे नामाधिकार तपासत आहोत.

जाहीर सूचना
याद्वारे जनतेला जाहीर सूचना देण्यात येते की, आम्हचे अशील सी. रतनने प्रेमजी पटेल यांच्या मालकीच्या गाव बोविवली, तालुका बोविवली, मुंबई उपनगर जिल्हाच्या सीटीएस क्र. ६७५ आणि गाव एकसारचा सीटीएस क्र. २६३ आणि २८३१ धारक प्लॉट क्र. बी-११०१, ११वा मजला, बी विंग, मोजमापित ४५.८ चौ.फूट चढई क्षेत्र, लक्ष्मी छाया को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, दीपक हॉटेल वर, बोविवली (पश्चिम), मुंबई ४०० ०१२. मुंबई, दिनांक १७ जून, २०११.

ईएमआय ट्रान्समिशन लिमिटेड (परिसरमापनातील)
नों. कार्यालय: सेंट पॉइंट, १०१, १ ला मजला, डॉ. बी. ए. रोड, परेल, मुंबई-११
ई-लिवाव
इन्सॉल्वन्सी अँड बँक्रेप्टसी कोड, २०१६ अन्वये मतेची विक्री
ई-लिवावची तारीख वेळ: २२ जून, २०११
दु. २.०० ते दु. ३.०० (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अर्मायंदित विस्तारास)

जाहीर सूचना
याद्वारे जनतेला जाहीर सूचना देण्यात येते की, आम्हचे अशील सी. रतनने प्रेमजी पटेल यांच्या मालकीच्या गाव बोविवली, तालुका बोविवली, मुंबई उपनगर जिल्हाच्या सीटीएस क्र. ६७५ आणि गाव एकसारचा सीटीएस क्र. २६३ आणि २८३१ धारक प्लॉट क्र. बी-११०१, ११वा मजला, बी विंग, मोजमापित ४५.८ चौ.फूट चढई क्षेत्र, लक्ष्मी छाया को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, दीपक हॉटेल वर, बोविवली (पश्चिम), मुंबई ४०० ०१२ चे नामाधिकार तपासत आहोत.

जाहीर सूचना
याद्वारे जनतेला जाहीर सूचना देण्यात येते की, आम्हचे अशील सी. रतनने प्रेमजी पटेल यांच्या मालकीच्या गाव बोविवली, तालुका बोविवली, मुंबई उपनगर जिल्हाच्या सीटीएस क्र. ६७५ आणि गाव एकसारचा सीटीएस क्र. २६३ आणि २८३१ धारक प्लॉट क्र. बी-११०१, ११वा मजला, बी विंग, मोजमापित ४५.८ चौ.फूट चढई क्षेत्र, लक्ष्मी छाया को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, दीपक हॉटेल वर, बोविवली (पश्चिम), मुंबई ४०० ०१२. मुंबई, दिनांक १७ जून, २०११.

इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडाकडे कंपनीच्या इक्विटी शेअर्सचे हस्तांतर
सदर सूचना ही कंपनी अधिनियम, २०१३ सहाचा निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे अधिपतित वेळोवेळी सुधारित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अंर्धीरटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) रुल २०१६ ("रुलस") अनुसार प्रकाशित करण्यात येत आहे.

इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडाकडे कंपनीच्या इक्विटी शेअर्सचे हस्तांतर
सदर सूचना ही कंपनी अधिनियम, २०१३ सहाचा निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे अधिपतित वेळोवेळी सुधारित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अंर्धीरटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) रुल २०१६ ("रुलस") अनुसार प्रकाशित करण्यात येत आहे.

इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडाकडे कंपनीच्या इक्विटी शेअर्सचे हस्तांतर
सदर सूचना ही कंपनी अधिनियम, २०१३ सहाचा निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे अधिपतित वेळोवेळी सुधारित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अंर्धीरटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) रुल २०१६ ("रुलस") अनुसार प्रकाशित करण्यात येत आहे.

अस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय : पाईप नगर, गाव सुकेली, एन. एच. १७, बी.के.जे. रोड, तालुका रोहा, जिह्वा रणवड - ४०२१२६ महाराष्ट्र
सौभाग्यवत : एल२०११एमएच१९८७पीएलसी२३३९३३
फोन : ०२१९४-२३८५११, वेबसाईट : www.jindal.com
ईमेल : secretarial@mahaseam.com

इंडियन ओव्हरसिस बँक डहाणू शाखा
शॉप क्र. ७ आणि ८, तारा काटलट इन्व्हेस्टर, डहाणू महापट्टा-४०१६०२
सिक्वुरिटाइजेशन अँड रिस्कन्ट्रान ऑफ फायनान्सिअल असेट्स अँड एफकोसमेंट अँड सिक्वुरिटी इंस्ट्रुमेंट अँड, २००१ (सर्फेसी अँड) च्या कलम १३(२) सहाचा तरतुदीनुसार कोणत्याही न्यायालयाने कोणत्याही व्याजेत असता तरीही हा सूचनेच्या तारखेपासून साठ दिवसांत येथे वर वर्तन केलेले बँक प्रती असलेले तुमचे संपूर्ण वित्तीय स्वातंत्र्य तुम्ही प्रदान करण्याच्या प्रत्यक्ष तारखेपर्यंत पुढील व्याजासह चुकते करण्यास सांगण्याचे वर, कर्तृ कल्याण, तारणी धनको हा नात्याने बँक सर अँडच्या कलम १३च्या पोट-कलम ४ अंतर्गत त्यांना प्राप्त असलेले आणि सर अँडच्या अन्य प्रयोग्य तरतुदीन्वये असलेले कोणतेही किंवा सर्व अधिकार वापरते.

इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडाकडे कंपनीच्या इक्विटी शेअर्सचे हस्तांतर
सदर सूचना ही कंपनी अधिनियम, २०१३ सहाचा निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे अधिपतित वेळोवेळी सुधारित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अंर्धीरटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) रुल २०१६ ("रुलस") अनुसार प्रकाशित करण्यात येत आहे.